

बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या शिफारशीसाठी पात्रता निकष (Benchmark Criteria) विहीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: एआयएस-१३१०/प्र.क्र.५६३/२०१०/दहा
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- ०७.०९.२०११.

प्रस्तावना

भारतीय प्रशासन सेवेत नियुक्तीचे खालीलप्रमाणे तीन मार्ग विहीत करण्यात आले आहेत.

- १.स्पर्धा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्ती (Appointment by Competitive Examination)
- २.राज्य नागरी सेवेतून पदोन्नतीने नियुक्ती (Appointment by Promotion)
- ३.बिगर राज्य नागरी सेवेतून निवडीने नियुक्ती (Appointment by Selection)

उपरोक्त मार्गांपैकी वरील अ.क्र.३ येथील नियुक्ती, भाप्रसे (निवडीने नियुक्ती) विनियम,१९९७ मधील तरतूदीनुसार केली जाते. या विनियमातील नियम ४ (iii) प्रमाणे पात्रता धारण करणा-या अधिकाऱ्यांमधून १:५ (१ पद : ५ अधिकारी) या प्रमाणात अधिकाऱ्यांची शिफारस निवडीने नियुक्तीकरीता संघ लोकसेवा आयोगाकडे करणे आवश्यक आहे.

विनियमात विहीत केलेल्या अत्युत्कृष्ट गुणवत्ता व क्षमता या निकषानुसार, निवडीसाठी अधिकाऱ्यांची शिफारस करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार, अधिकाऱ्यांच्या निवडीने नियुक्तीसाठी शिफारस करण्याकरीता निकष विहीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बिगर राज्य नागरी सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीसाठी संघ लोकसेवा आयोगाकडे शिफारस करण्याकरीता खालील प्रमाणे पात्रता निकष (Benchmark Criteria) विहीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

(कृ.मा.प.)

शासन निर्णय :-

भाप्रसे (निवडीने नियुक्ती) विनियम, १९९७ मधील नियम ४ (iii) नुसार निवडीने नियुक्तीसाठी अधिका-याने पुढीलप्रमाणे पात्रता धारण करणे आवश्यक आहे.

- [अ] अत्युत्कृष्ट गुणवत्ता व क्षमता,
- [ब] राजपत्रित पदावर स्थायीकरण झालेले असावे,
- [क] उप जिल्हाधिकारी या पदाशी समकक्ष घोषित पदावर निवडसूचीच्या वर्षाच्या दि.१ जानेवारी रोजी किमान ८ वर्षे सेवा झालेली असावी ,
- [ड] निवडसूचीच्या वर्षाच्या दि.१ जानेवारी रोजी त्याचे वय ५४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

२. उपरोक्त अ.क्र. (ब), (क) व (ड) येथील पात्रता धारण करणा-या अधिका-यांमधून अ.क्र.(अ) येथील अत्युत्कृष्ट गुणवत्ता व क्षमता या निकषानुसार अधिका-यांची यादी (Shortlist) तयार करताना, गुणवत्ता व सेवा ज्येष्ठता यांना योग्य प्रमाण (Weightage) दिले जावे यासाठी, विचारक्षेत्रातील अधिका-यांपैकी ज्या अधिका-यांच्या १० गोपनीय अभिलेखांपैकी किमान ९ गोपनीय अभिलेख अत्युत्कृष्ट दर्जाचे आहेत अशा अधिका-यांमधून उपजिल्हाधिकारी पदाशी समकक्ष घोषित गट- अ पदावरील सेवा कालावधी (Length of Service) विचारात घेऊन अधिका-यांची क्रमाने सूची पुढीलप्रमाणे तयार करण्यात यावी.

(१) ज्या वर्षात निवडीसाठी संघ लोकसेवा आयोगाची बैठक आयोजित केली जाईल त्या वर्षापूर्वीच्या वर्षासह मागील १० वर्षांचे सर्व संस्करण पूर्ण होऊन अंतिम झालेले गोपनीय अभिलेखच विचारात घेण्यात यावेत. अशा मागील १० वर्षांपैकी ९ किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे गोपनीय अभिलेख अत्युत्कृष्ट असलेल्या अधिका-यांची यादी प्रथम तयार करण्यात यावी.

(२) उपरोक्त अ.क्र.(१) प्रमाणे तयार केलेली यादी, या यादीतील अधिका-यांची उपजिल्हाधिकारी पदाशी समकक्ष घोषित गट- अ पदावरील सेवा कालावधीची वर्षे विचारात घेऊन उतरत्या क्रमाने तयार करण्यात यावी.

(३) यादीतील ज्या अधिका-यांचा सेवा कालावधी सारखा असेल, त्यांच्या प्रकरणी संबंधित अधिका-यांचे वय विचारात घेऊन, उतरत्या क्रमाने यादी तयार करण्यात यावी.

३. उपरोक्त प्रमाणे तयार केलेली यादी आस्थापना मंडळ क्र. १ च्या विचारार्थ सादर करण्यात यावी. संघ लोकसेवा आयोगाने बिगर राज्य नागरी सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत

४. भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या शिफारशीकरीता विहीत निकष पूर्ण करणा-या अधिका-यांचे कमाल १:५ (१ पद : ५ अधिकारी) या प्रमाणात प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागामार्फत, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून मागविण्यात यावेत. या निवड प्रक्रियेकरीता संघ लोकसेवा आयोगाने वेळापत्रक विहीत केले असल्याने, त्यानुसार प्रक्रिया वेळेत पार पडण्याच्या दृष्टीने, सामान्य प्रशासन विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आल्यानंतर दि.३१ मार्च पर्यंत साप्रवि कार्यासन / १० मध्ये प्राप्त होणारे प्रस्तावच विचारात घेण्यात यावेत.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०११०९०७१४४२५२००१ असा आहे.

Handwritten signature

प्रधान सचिव(सेवा)

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
४. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
५. महालेखापाल, मुंबई / नागपूर,
६. सर्व मंत्रालयीन अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव,
७. सचिव, कार्मिक व प्रशिक्षण विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली,
८. सचिव, संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली.
९. सर्व मंत्र्यांचे खाजगी सचिव,
१०. सर्व मंत्रालयीन विभाग,
११. निवड नस्ती